

**गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे सर्वोच्च  
प्राधान्याने तात्काळ भरण्याबाबत.**

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक : एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.२७९/२०१०/१२,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २८ ऑक्टोबर २०१०

- वाचा : १) शासन निर्णय, सा.प्र.वि., क्रमांक : टिआरएफ-२०००/प्र.क्र.३/बारा,  
दिनांक ६ ऑगस्ट, २००२.
- २) शासन परिपत्रक, सा.प्र.वि., क्रमांक : एसआरव्ही-२००७/प्र.क्र.९४/०७/१२,  
दिनांक १३ जुलै, २००७.
- ३) शासन निर्णय, सा.प्र.वि., क्रमांक : एसआरव्ही-२००७/प्र.क्र.१९९/०७/१२,  
दिनांक १७ नोव्हेंबर, २००७.
- ४) शासन परिपत्रक, सा.प्र.वि., क्रमांक : एसआरव्ही-२००९/प्र.क्र.२५१/०९/१२,  
दिनांक १८ डिसेंबर, २००९.
- ५) शासन परिपत्रक, सा.प्र.वि., क्रमांक : एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.६८/१०/१२,  
दिनांक २० मार्च, २०१०.

**शासन निर्णय**

संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये आदिवासी/नक्षलग्रस्त भागांसाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आला असून आदिवासी/नक्षलग्रस्त भागात कार्यक्षम अधिकार्याची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार त्या भागात नेमणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या / बदली रद्द करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा रजेवर जाणाऱ्या अधिकारी / कर्मचार्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करण्यात यावी असे निदेश दिले आहेत. तसेच संदर्भाधीन अनुक्रमांक २,३,४,५ येथील आदेशान्वये विदर्भातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत निदेश देण्यात आले आहेत. तथापि, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत **वारंवार निदेश देऊनही त्याचे पालन करण्यात येत नाही**, तसेच गडचिरोली जिल्ह्यात बदलीने नियुक्ती केल्यानंतर असे अधिकारी त्या जिल्ह्यात रुजू होत नाहीत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शासनाने याची गंभीर दखल घेतली असून पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निदेश देण्यात येत आहेत :-

- १) शासन सेवेतील जे अधिकारी / कर्मचारी गडचिरोली जिल्ह्यात पदोन्नतीने / बदलीने किंवा अन्यथा नेमणूक होऊनही नेमणूक आदेशाच्या दिनांकापासून १० दिवसात आपल्या नवीन नियुक्तीच्या पदावर रुजू झालेले नाहीत त्यांना म.ना.से. (शिस्त व अपिल) नियम, १९७९ मधील नियम ४ नुसार कार्यवाही करून तात्काळ निलंबित करण्यात यावे. ही कार्यवाही त्वरित करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांची राहिल.
- २) अशा अधिकारी / कर्मचारी यांना निलंबित करण्याचे आदेश नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा निम्न दर्जाच्या अधिकार्यांनी काढले तर अशा प्रकरणी म.ना.से. (शिस्त व अपिल) नियम, १९७९ मधील नियम ४ (क) च्या

परंतुकानुसार अशा प्राधिकरणाने ज्या परिस्थितीत प्रस्तुत आदेश काढला असेल ती परिस्थिती संबंधित प्राधिकरणाने तात्काळ नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळवावी.

३) गडचिरोली जिल्ह्यात विविध विभागांतर्गत अद्यापही रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची कार्यवाही विभागाने तातडीने पूर्ण करावी. त्यासाठी प्रशासकीय विभागाने त्यांच्या विभागाच्या अधिपत्याखालील गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी राज्याच्या प्रत्येक महसूली विभागातील चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदलीने/पदोन्नतीने नेमणुका कराव्यात. याप्रमाणे नेमणुक करतांना बदलीच्या अधिनियमातील तरतुदीचे पालन करण्यात यावे. यानुसार बदलीने नियुक्त केलेले अधिकारी बदलीच्या आदेशाच्या दिनांकापासून १० दिवसांत गडचिरोली जिल्ह्यातील पदावर रुजू न झाल्यास त्यांच्याबाबतीत वरील अनुक्रमांक (१) नुसार कारवाई करण्यात यावी.

२. वरील निदेशानुसार सर्व प्रशासकीय विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा आढावा सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात येऊन त्याबाबत मा.मुख्य सचिव व मा.मुख्यमंत्री यांना अवगत करण्यात येणार आहे. सबब सर्व प्रशासकीय विभागांच्या सचिवांनी या आदेशानुसार तात्काळ केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रधान सचिव (सेवा) यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१०१०८१६२५३४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नाविचे.

( के.पी.बक्षी )

प्रधान सचिव (सेवा)

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,  
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
सर्व मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव,  
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
\*प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद) मुंबई,  
\*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,  
\*सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासन भवन, मुंबई,  
\*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,  
\*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,

\*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,  
\*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,  
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई  
(प्रसिद्धीकरिता-२प्रती)  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन, नवी मुंबई,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने, निवडनस्ती,  
\*पत्राने.